

HEXT/SE/2026/11

Date: February 06, 2026

**To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
Symbol: HEXT**

**The General Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001
Scrip Code:544362**

Dear Sir/ Madam,

Subject: News Paper Clipping of financial results

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed News Paper Clipping of financials results (standalone and consolidated) for the year ended December 31, 2025 published on February 06, 2026 in the following newspapers:

1. Business Standard, English, and
2. Navshakti, Marathi

This is also being made available at the website of the Company i.e www.hexaware.com

Yours faithfully,

For Hexaware Technologies Limited

Gunjan Methi

Company Secretary and Compliance Officer

HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: 8th Floor, 13th Level, Q1, Loma Co-Developers1 Private Limited, Plot No. Gen-4/1, TTC Industrial Area, Ghansoli, Navi Mumbai-400710, Maharashtra, India) | Tel: +91 022 3326 8585 | Email: investori@hexaware.com
CIN: L72900MH1992PLC069662 | URL: www.hexaware.com

HEXAWARE

Hexaware Technologies Limited


Regd. Office: 8th Floor, 13th Level, Q1, Loma Co-Developers 1 Private Limited, Plot No. Gen-4/1, TTC Industrial Area, Ghansoli, Navi Mumbai-400710, Maharashtra, India.
Phone: 022 - 3326 8585; Website: www.hexaware.com; Email: InvestorI@hexaware.com; CIN: L72900MH1992PLC069662

AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED)
FOR THE YEAR ENDED ON DECEMBER 31, 2025

The board of directors of the Company, at the meeting held on February 04, 2026, approved the audited financial results (Standalone and consolidated) of the Company for the year ended December 31, 2025 ("Financial Results")

The financial results along with the auditors report are available on both the stock exchanges, BSE Limited and National Stock Exchange of India Limited and have been posted on the Company's Website at <https://hexaware.com/investors/quarterly-results/>

and can be accessed by scanning the QR Code:



For and on behalf of the Board of Directors
Hexaware Technologies Limited
Sd/-
R. Srikrishna
CEO & Executive Director

Place : Mumbai
Date : February 06, 2026

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015

Suraksha

Clinic & Diagnostics

SURAKSHA DIAGNOSTIC LIMITED

CIN: L85110WB2005PLC102265

Registered Office: Plot No. DG-12/1, Action Area 1D,
Premises No. 02-0327, New Town, Rajarhat, Kolkata- 700156, West Bengal, India.

E-mail: investors@surakshanet.com | Website: www.surakshanet.com | Phone: (033) 6605 9750

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE AND CONSOLIDATED)
FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND
NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2025


The Board of Directors of the Company, at their meeting held on Thursday, 05 February 2026 has approved the unaudited (standalone and consolidated) financial results for the quarter and nine months ended 31 December 2025.

The financial results along with the Limited Review Report issued by the Statutory Auditors of the Company is available at www.surakshanet.com and can also be accessed by scanning the QR code below:



By order of the Board of Directors
For Suraksha Diagnostic Limited
Sd/-
Dr. Somnath Chatterjee
Chairman & Joint Managing Director
DIN: 00137075

Place : Kolkata
Date : 06 February 2026



INCREDIBLE INDUSTRIES LIMITED


CIN : L27100WB1979PLC032200

14, N.S. Road, 2nd Floor, Kolkata-700 001, Tel : 91 33 22434355; Fax : 91 33 22428551
E-mail- investorsiii@iilgroup.co.in | Website : www.incredibleindustries.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025 (₹ in lakh except for EPS)


Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31/12/2025 Unaudited	30/09/2025 Unaudited	31/12/2024 Unaudited	31/12/2024 Unaudited	
1	Total Income from operations (net)	18,897.50	21,213.10	16,186.56	62,086.29	52,592.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	315.08	218.86	212.47	1,028.80	586.24
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	315.08	218.86	212.47	1,028.80	586.24
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	179.35	148.67	302.54	699.53	664.65
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	183.27	152.59	305.79	711.29	668.39
6	Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	4,676.38	4,676.38	4,676.38	4,676.38	4,676.38
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (*Not annualised)					
	(a) Basic	*0.39	*0.33	*0.65	*1.52	*1.43
	(b) Diluted	*0.39	*0.33	*0.65	*1.52	*1.43

Notes :
1) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2025 are available on the website of Stock Exchange(s) at (www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com) and also on the website of the Company at www.incredibleindustries.co.in.
2) The Company does not have any Exceptional & Extraordinary items to report in the above periods.
3) Figures have been regrouped and rearranged, wherever considered necessary.



By Order of the Board
Sd/- Rama Shankar Gupta
Chairman & Managing Director
DIN: 07843716

Place : Kolkata
Date : 05.02.2026



इंडिया एक्ज़िम बैंक
India Exim Bank

EXPORT-IMPORT BANK OF INDIA

Head Office: Centre One Building, Floor 21, World Trade Centre Complex,
Cuffe Parade, Mumbai - 400005

Tel: (022) 22172619, 22172628, 22172693 | Fax: (022)-22182497 | Website: www.eximbankindia.in

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

₹ in crore

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2025	Quarter ended 31.12.2024	Year ended 31.03.2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	4,413.06	4,053.03	18,325.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	769.76	396.99	4,297.26
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	769.76	396.99	4,297.26
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	568.59	297.11	3,243.15
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	NA	NA	NA
6	Paid up Equity Share Capital	15,909.37	15,909.37	15,909.37
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	9,590.79	6,984.93	9,903.08
8	Securities Premium Account	NA	NA	NA
9	Net worth	25,500.15	22,894.30	25,812.45
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	NA	NA	NA
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	7.01: 1	6.85: 1	6.94: 1
13	Earnings Per Share(of Rs. ___/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	NA	NA	NA
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

NA-Not Applicable

Notes:
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 03, 2026 and February 05, 2026.
2. The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Bank's websites (<https://www.eximbankindia.in/investor-relation>) and on the website of NSE (<https://www.nseindia.com>).
3. For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to NSE and can be accessed on (<https://www.nseindia.com>).


For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Harsha Bangari
Managing Director

Place: Mumbai
Date: February 05, 2026

Business Standard

MUMBAI | FRIDAY, 6 FEBRUARY 2026

7



MIRAE ASSET FINANCIAL SERVICES (INDIA) PRIVATE LIMITED

CIN: U65999MH2020PTC337638

Registered Office: Unit No. 606, 6th Floor, Windsor Bldg. Off CST Road, Kalina, Santacruz, Mumbai – 400098
Website: www.miraeeassetfin.com; Email: compliance@miraeeassetfin.com; Phone: + 91 22 6900 5000

EXTRACT OF THE STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025


(Amount in ₹ Lakh)

Sl. No.	Particulars	Quarter ended December 31, 2025 (Unaudited)	Quarter ended December 31, 2024 (Unaudited)	Year ended March 31, 2025 (Audited)
		1	Total Income from Operations	5,657.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,094.69	174.00	1,607.23
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,094.69	174.00	1,607.23
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	841.57	395.28	1,237.52
5	Total Comprehensive Income for the period	842.08	397.67	1,247.08
6	Paid up Equity Share Capital	33,200.00	33,200.00	33,200.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	3,511.62	1,384.80	1,606.28
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	36,711.62	34,584.80	34,806.28
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,29,488.54	82,123.33	87,825.25
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	3.53	2.37	2.52
13	Earnings per Share (of ₹ 10 each) (*not annualised)-			
	1. Basic:	*0.25	*0.12	0.37
	2. Diluted:	*0.25	*0.12	0.37
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debenture Redemption Reserve	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

Notes:
a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results is available on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.miraeeassetfin.com).
b) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the URL (www.bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors of
Mirae Asset Financial Services (India) Private Limited
Sd/-
Krishna Kanhaiya
Director & CEO
DIN: 07919729

Place: Mumbai
Date: February 05, 2026



JK PAPER LTD.

Creating lasting impressions

PASSION TO PERFORM

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025


Rs. in Crore

Sl. No.	PARTICULARS	CONSOLIDATED		
		Quarter Ended		Nine Months Ended
		31.12.2025	31.12.2024	31.12.2025
		(Unaudited)		
1	Income from Operations (Gross)	1,877.62	1,732.97	5,532.84
2	Total Income from Operations (Net)	1,781.65	1,654.25	5,249.11
3	Profit before Interest and Depreciation (Ebitda)	195.87	189.77	711.73
4	Net Profit before tax from ordinary activities and Exceptional Items	51.37	83.13	268.57
5	Net Profit before tax from ordinary activities and after Exceptional Items	37.01	83.13	254.21
6	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items	27.40	65.39	183.37
7	Total Comprehensive Income for the period {comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}	20.31	67.13	175.26
8	Equity Share Capital	169.40	169.40	169.40
9	Other Equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year	5237.90		
10	Earnings Per Share in Rs.10/- Share (EPS for the Quarters are not Annualised)			
i	Basic :	1.61	3.86	10.82
ii	Diluted :	1.61	3.86	10.82

Notes :
1) Unaudited Standalone Financial Information of the Company pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ('SEBI Listing Regulations') :
Rs. in Crore

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended		Nine Months Ended
		31.12.2025	31.12.2024	31.12.2025
		(Unaudited)		
1	Income from Operations (Gross)	1,457.88	1,490.61	4,471.29
2	Profit before Interest and Depreciation (Ebitda)	128.03	161.87	531.92
3	Net Profit before tax from ordinary activities and Exceptional Items	26.50	82.46	199.75
4	Net Profit before tax from ordinary activities and after Exceptional Items	14.65	82.46	187.90
5	Net Profit after tax from ordinary activities and Exceptional Items	12.67	61.15	141.78


2) The performance has been adversely impacted mainly due to (i) planned annual shut at two major plants of JK Paper Ltd in Odisha and Gujarat leading to lower production, (ii) continued imports at a cheaper rate resulting in lower sales realisation, and (iii) sharp rupee depreciation against Euro impacting the finance cost.
3) The Government of India notified the four Labour Codes (New Labour Codes) effective from 21st November, 2025. On the basis of approved Central Rules and FAQs shared by the Ministry of Labour and Employment, the consolidated assessed incremental impact towards retiral obligations is Rs. 14.36 Cr and is disclosed as Exceptional Item.
4) The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31, 2025 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Regulations. In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations (as amended from time to time), the aforesaid Results are also now being made available through Quick Response Code ("QR Code") given below and the full format of Standalone & Consolidated Quarterly financial results are available on the Stock Exchange websites of BSE, NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on Company's website at <https://jkpaper.com/financial-results/>.



Scan the QR code to view the full results

For JK PAPER LTD.
Harsh Pati Singhania
(Chairman & Managing Director)


Place : New Delhi
Dated : 5th February, 2026



A Wood & Carbon Positive Company

Multipurpose office papers from JK Paper

Admin Office: Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002
Ph : 91-11-66001132, 66001112, Fax : 91-11-23712680
Regd. Office: P.O. Central Pulp Mills - 394660, Fort Songadh, Dist. Tapi (Gujarat), Website: www.jkpaper.com
Corporate Identity Number: L21010GJ1960PLC018099 • [f /jkpaperindia](https://www.facebook.com/jkpaperindia) • [X /jkpaperindia](https://www.twitter.com/jkpaperindia)



बैंक ऑफ बड़ौदा
Bank of Baroda



18
18th Anniversary

एसएसआय पणजी शाखा, बँक ऑफ बडोदा
पी.बी. क्र. २३६, जीसीसीआय इमारत, आझाद मैदान समोर, पणजी, गोवा ४०३००१
दूर. क्र.: +९१ ७३५९४२६९०९,
ईमेल : panaji@bankofbaroda.com | www.bankofbaroda.bank.in

स्थावर/जंगम मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट IV-ए [नियम ६(२) आणि ८(६) च्या तरतुदी पहा]

ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटी इंटेस्ट (एम्फोसमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६), ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटाइझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एम्फोसमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अँक्ट, २००२ अन्वये स्थावर /जंगम मिळकतीच्या विक्री करिता

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर/जंगम मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित/जंगमगहाण आहे ज्यांचा कच्चा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोच्या धक्काकीच्या वसुलीसाठी “जे आहे जेथे आहे”, “जे आहे जसे आहे” आणि “जे काही आहे तेथे आहे” आणि “विनाअवलंब तत्वाचे” विक्रयात येणार आहे. कर्जदार/संचालक/गहाणदार/हमीदार/तारण मत्ता/देय/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इतर आणि बोली वाढविण्याची रक्कम खालील नमूद केली आहे.

- ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २१.०२.२०२६ रोजीस दु. ०१.०० ते सायं. ५.००
- बोली सादरीकरणाची अंतिम तारीख: २१.०२.२०२६ सायं. ०५.०० वा. • सर्व मिळकतीकरिता बोली वाढ रक्कम: रु. १,००,०००/-
- कच्चाची स्थिती: प्रत्यक्ष
- मिळकत निरीक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०२.२०२६ दु. ०३.०० ते सायं. ०६.००


कर्जदार / हमीदार/ गहाणदारांचे नाव आणि पत्ता	स्थावर/जंगम मिळकतीच्या वर्णनासह काही असल्यास ज्ञात बोजा	एकूण धक्काकी	राखीव किंमत आणि इतर
श्री. संतोष प्रभाकर कंचनल्ली, सौ. प्रिया संतोष कंचनल्ली, श्री. उमाकांत प्रभाकर कंचनल्ली, सौ. दीप्ती उमाकांत कंचनल्ली, पत्ता १: फ्लॅट क्र. एफएफ३, सदाशिव प्लाझा, विंग ए, ५वा मजला, भंडितवाडा, जामिया मस्जिद समोर, पोंडा, उत्तर गोवा ४०३४०९, पत्ता २: फ्लॅट क्र. १९०, पर्वार संकुल भावव को-ऑप सोसायटी, हनुमान मंदिर समोर, चाणव्य नगर, कामतवाडे शिवार, नाशिक, ४२२००७, महाराष्ट्र.	गोवा राज्याच्या उत्तर गोवा जिल्हाच्या तालुका आणि उपजिल्हाच्या पोंडा नगर परिषदच्या न्यायाधिकारीतेत पोंडा येथे स्थित फकिरबागा नावे मिळकतीच्या प्लॉट बी वर स्थित सदाशिव प्लाझा नावे ज्ञात इमारतीमध्ये ५वा आणि ६वा मजलावर स्थित ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. एफएफ-३, बिल्टअप क्षेत्र १५७.९६ चौ.मीटर्स चे सर्व आणि ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. एफएफ-३ आता वेगळे युनिट. सीमाबद्धा: उत्तरेला: लिफ्टद्वारे, कॉमन पैसेज आणि फ्लॅट एफएफ-४, दक्षिणेला: तळमजल्यावर सदा इमारतीचा सेट बँक, पूर्वेला: ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. एफएफ-५, पश्चिमेला: तळमजल्यावर सदा इमारतीचा सेट बँक, बँकेला ज्ञात भार: शून्य	एकूण धक्कीत रु. ५५,६४,१०९.३५/- अधिक ३०.११.२०२५ पासून प्रचोप्य व्याज आणि कायदेशीर आणि इतर प्रभार	राखीव किंमत: रु. ५५,४१,०००/- इतर: रु. ५,५४,१००/-

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया वेबसाईट लिंक <https://www.bankofbaroda.in/e-auction.htm> आणि अनलाइन लिलाव पोर्टल <https://baanknet.com> मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. संचायक बोलीदार दूर क्र. ९१ ७३५९४२६९०९ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

सही/- प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा



दिनांक : ०४-०२-२०२६
ठिकाण: पणजी एसएसआय, गोवा



वॉनबरी लिमिटेड

नॉंदणी कार्यालय : बीएसईएल टेक पार्क, बी विंग, १० वा मजला, सेक्टर ३० ए, वाशी रेल्वे स्टेशनसमोर, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.
सीआयएन: एल५१९००एमएच१९८८पीएलसी०४८४५५, फोन: + ९१ २२ ६७९४२२२२, फॅक्स: +९१ २२ ६७९४२१११/३३३

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिशिष्ट एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा
(रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष
		३१/१२/२०२५	३०/०९/२०२५	३१/१२/२०२४	३१/१२/२०२५	
		अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६,२४४.७५	१६,००५.८२	१३,३४५.१८	४८,५६८.९७	४२,७५९.४७
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व)	१,५८६.५१	१,५१६.१०	१२९.२१	४,४६३.१९	१,०४९.६६
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचात)	१,५८६.५१	१,५१६.१०	१२९.२१	४,४६३.१९	१,०४९.६६
४	करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचात)	१,५७५.९०	१,५१८.०३	१२१.७७	४,४४२.९८	१,०२७.३६
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपरचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) समाविष्ट)	१,५५६.१२	१,५२१.६४	१०७.९४	४,४०५.३४	९८५.८५
६	समभाग भांडवल	३,४८९.२०	३,४८७.७०	३,२७७.०५	३,४८९.२०	३,२७७.०५
७	इतर इक्विटी					
८	प्रती समभाग प्रामी (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडीत परिचालनासाठी)					
	मुलभूत (रु.)	४.५२	४.५८	०.३८	१३.२२	३.१४
	सौम्यीकृत (रु.)	४.५१	४.५८	०.३५	१३.१५	३.००

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांचा तपशिलवार माहितीचा उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स www.nseindia.com आणि www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wanbury.com वर उपलब्ध आहे.

२. वरील निष्कर्ष हे ०५ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.

३. ही निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखा मानक ३४ “अंतरिम वित्तीय अहवाल” (“इंटरमिडिएट ३४”) मध्ये मांडलेल्या ओळख आणि मानक तत्त्वे सहवाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि भारतामध्ये सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या इतर लेखा तत्त्वे, प्रथा आणि धोरणेच्या अनुपालनात बनवलेले आहेत.

४. कंपनीकडे फक्त एक क्रियाकलाप आहे, म्हणजेच “फार्मास्यूटिकल्स”

५. कंपनीकडे तानूकु (आंध्र प्रदेश) आणि पातंगंगा (महाराष्ट्र) येथे दोन युएसएफडीए मान्यताप्राप्त उत्पादन सुविधा आहेत.

६. भारत सरकारने सध्याच्या २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार कामगार संहितांचा एक संयुक्त आराखडा तयार केला आहे, ज्यात वेतन संहिता २०१९, सामाजिक सुरक्षा संहिता २०१०, औद्योगिक संबंध संहिता २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता २०२० यांचा समावेश आहे (यांना एकत्रितपणे “नवीन कामगार संहिता” म्हणून ओळखले जाते).


हे कायदे २१ नोव्हेंबर, २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत. कंपनी केंद्र आणि राज्य सरकारचे नियम अंतिम करण्याच्या प्रक्रियेवर आणि कामगार कायद्यांचा विविध पैलूंवर सरकारने जारी केलेल्या स्पष्टीकरणांवर लक्ष ठेवून आहे. कंपनी नवीन कामगार कायद्यांचा तिच्या आर्थिक विवरणांवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेत आहे. आजपर्यंत केलेल्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, व्यवस्थापनाला नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे कंपनीच्या आर्थिक निकालांवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम अपेक्षित नाही.

७. तिमाही दरम्यान “वॉनबरी इएसओपी-२०१६”ला अनुसरून विहित पर्यायच्या वापर करून रु. १०/- प्रत्येकी पूर्ण भरणा झालेली १५,००० (दि. पूर्वी १९,५००) समभाग वाटप केल्या गेल्या, परिणामी रु. १.५ लाख (दि. पूर्वी, रु. १२.१५ लाख) द्वारे भरणा झालेली भाग भांडवल आणि रु. ६.४८ लाख (दि. पूर्वी रु. १५०.७९ लाख) द्वारे सिक्युरिटीज प्रिमियम अकाउंटमध्ये वाढ झाले.

तिमाही दरम्यान वॉरंटसह जोडलेल्या रूपांतर पर्यायच्या वापर करून रु. १०/- चे पूर्ण भरणा झालेली शून्य (दि. पूर्वी २०,००,०००) समभागाचा वाटप केल्या गेल्या, जेणेकरून रु. शून्य (दि. पूर्वी रु. २०० लाख) भरणा झालेली भाग भांडवल आणि शून्य (दि. पूर्वी रु. २,२०० लाख) सिक्युरिटीज प्रिमियम अकाउंटमध्ये वाढ झाले.

८. मागील कालावधीची आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठित करण्यात आली आहे.

वॉनबरी लि. करिता
सही/-
के. चंद्रन
उपाध्यक्ष



ठिकाण : मुंबई
दिनांक : ५ फेब्रुवारी, २०२६



HEXAWARE

हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड

नों. कार्यालय : ८वा मजला, १३वी लेव्हल, क्यु१, लोमा को-डेव्हलपर्स १ प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र. जन-४/१, टाटीसी इंडस्ट्रियल एरिया, घणखोली, नवी मुंबई-४०० ७९०, महाराष्ट्र, भारत.
दूरध्वनी : ०२२-३३२६८५८५, वेबसाईट : www.hexaware.com, ई-मेल : Investor@hexaware.com, सीआयएन: एल७२१००एमएच१९९२पीएलएस,
ई-मेल आयडी : anik@anikgroup.com वेबसाईट : www.anikgroup.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष (अलिस आणि एकत्रित)

कंपनीच्या संचालक मंडळाने ०४ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत, ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीचे लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष (अलिस आणि एकत्रित) मंजूर केले. (“वित्तीय निष्कर्ष”).
लेखापरिक्षकांच्या अहवालासह वित्तीय निष्कर्ष दोन्ही स्टॉक एक्सचेंजस, बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर उपलब्ध आहेत आणि <https://hexaware.com/investors/quarterly-results/> येथे कंपनीच्या वेबसाईटवर टाकले आहेत.

आणि क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील:



ठिकाण : मुंबई
दिनांक : ०६ फेब्रुवारी, २०२६

टीप : वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ च्या रेग्युलेशन ४७(१) सह वाचता रेग्युलेशन ३३ नुसार आहे.



BAJEL

Projects

३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीचे एकत्रीकृत वित्तीय निष्कर्ष

(प्रति समभाग डेटा व्यतिरिक्त रू. लाखांमध्ये)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
		३१.१२.२५ (अलेखापरिशिष्ट)	३०.०९.२५ (अलेखापरिशिष्ट)	३१.१२.२४ (अलेखापरिशिष्ट)	३१.१२.२४ (अलेखापरिशिष्ट)	
		(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(लेखापरिशिष्ट)
१	कामकाजापासून एकूण उत्पन्न	५६,२३४	६१,३८३	६२,२३८	१७८,३८१	१७९,६८१
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी*)	८१९	५६४	३४३	१,७९२	१,७६५
३	अपवादात्मक बाबी	७७२	-	-	७७२	-
४	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपरचात*)	४७	५६४	३४३	१,०२०	१,७६५
५	कालावधीसाठी करपरचात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपरचात*)	(४२)	३६०	१४६	६१४	१,०६४
६	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी नफा/(तोटा) (करपरचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) यांनी युक्त]	२,४३२	१,६१५	(१७)	५,५४०	९८३
७	समभाग भांडवल					
८	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वाळून्) मागील वर्षाच्या लेखापरिशिष्ट तालाबंदीमध्ये दर्शवण्यात आल्याप्रमाणे					
९	प्रति समभागावरील उत्पन्न (रु. २/- चे प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)					
	मूलभूत:	(०.०४)	०.३१	०.१३	०.५३	०.९२
	सौम्यीकृत:	(०.०४)	०.३१	०.१३	०.५३	०.९१

स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचे महत्त्वपूर्ण आकडे

(रू. लाखांमध्ये)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
		३१.१२.२५ (अलेखापरिशिष्ट)	३०.०९.२५ (अलेखापरिशिष्ट)	३१.१२.२४ (अलेखापरिशिष्ट)	३१.१२.२४ (अलेखापरिशिष्ट)	
		(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(लेखापरिशिष्ट)
१	कामकाजापासून एकूण उत्पन्न	५६,२३४	६१,३८३	६२,२३८	१७८,३८१	१७९,६८१
२	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२८८	७९८	३४३	१,५३०	१,७६५
३	करपरचात निव्वळ नफा/(तोटा)	१९८	५९४	१४६	१,१२४	१,०६४
४	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [करपरचात नफा/(तोटा) आणि करपरचात इतर सर्वसमावेशक उत्पन्न यांनी युक्त]	२,५७१	२,१४२	(१७)	५,७४६	९८३

* नफा आणि तोटा विवरणपत्रातील अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी भारतीय लेखा मानक नियम/लेखा मानक नियम, जे लागू असेल त्यानुसार समायोजित आहेत.

वरील माहिती ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीच्या कालावधीसाठी तपशीलवार अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांवरून, जे लेखासमितीने पुनर्विलोकिता केलेले आहेत, संचालक मंडळाने मान्य केलेले आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या अनुसार स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल केलेले आहेत. सदर वित्तीय निष्कर्षांचे पूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com आणि www.bseindia.com या वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.bajelprojects.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर प्रारूप याखाली तरतूद केलेला क्युआर कोड स्कॅन करून प्राप्त करता येईल.



संचालक मंडळाच्या आदेशाने
बॅजल प्रोजेक्ट्स लिमिटेड करिता

राजेश गणेश
व्यवस्थापकीय संचालक

CIN : L31900MH2022PLC375133 | नोंदणीकृत कार्यालय : रुस्तमजी अस्पयरी, ८वा मजला, भानू शंकर याज्ञिक मार्ग, ऑफ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन (पुर्व), मुंबई ४०००२२. टेली.नं.: +९१ २२ ६८२६७३०० | वेबसाइट : <https://www.bajelprojects.com> | ईमेल: legal@bajelprojects.com.

SW INVESTMENTS LIMITED
Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333 website: www.sw1india.com
Email id: cosec@sw1india.com Tel No: +91 22 4287 7800 Fax No: +91 22 4287 7890

EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025
(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE		
		Quarter Ended 31.12.2025	Nine Months Ended 31.12.2025	Quarter Ended 31.12.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	12.21	31.25	9.58
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.69	21.40	6.08
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.69	21.40	6.08
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.76	16.01	4.56
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	57.95	181.28	-6.68
6.	Paid up equity share capital (Face Value of ₹ 10 each)	90.00	90.00	90.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings per share (of ₹ 10 each) (not annualised)			
	(a) Basic	0.64	1.78	0.51
	(b) Diluted	0.64	1.78	0.51

Notes:
1. The above unaudited standalone results for the quarter and nine months ended 31st December, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 5th February, 2026. The unaudited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2025 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
2. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2025 is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.sw1india.com).

For and on behalf of the Board of Directors of
SW Investments Limited
sd/-
Lalitha Cheripalli
Wholetime Director (DIN 07026989)



Place: Mumbai
Date : 5th February, 2026



AEONX DIGITAL

AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED
(Formerly Known as Ashok Alco-Chem Limited)
Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66221700
CIN - L62099MH1992PLC069615 Email: secretarial@aeonx.digital Website: www.aeonx.digital

Statement of Standalone / Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2025
(₹ in Lakhs, except EPS)

SR. NO.	PARTICULARS	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		31-12-2025	30-09-2025	31-12-2024	31-12-2025	30-09-2025	31-12-2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	1,621.60	1,137.70	747.45	3,902.47	2,066.62	2,949.60
2.	Net Profit for the Period / Year Before Tax & Exceptional items	(14.38)	36.47	125.92	63.39	318.77	446.50
3.	Net Profit for the Period / Year Before Tax	(93.40)	36.47	125.92	(15.63)	318.77	446.50
4.	Net Profit for the Period / Year After Tax	(73.56)	21.35	57.99	(19.72)	199.97	308.80
5.	Total Comprehensive Income for the Period / Year [Comprising Profit for the Period / Year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(70.10)	20.90	59.24	(17.16)	203.71	306.97
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	460.03	460.03	460.03	460.03	460.03	460.03
7.	Other Equity	-	-	-	-	-	-
8.	Earnings / Loss Per Share (EPS) (of ₹ 10/- each)						
	Basic	(1.60)	0.46	1.26	(0.43)	4.35	6.71
	Diluted	(1.59)	0.46	1.26	(0.43)	4.35	6.70

NOTES:
The